

शपथपत्र व बंधपत्र (रूपये 300/- च्या स्टॅम्पपेपरवर)
(कृपया लागू नसेल ते खोडावे)

मी/आम्ही -----/ज.मु.-----
----- वय----- वर्ष,धंदा----- रा. -----
-----सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो की,

मौजे----- स.न.----- क्षेत्र----- चौ.मी.ही मिळकत माझ्या/आमच्या मालकी हक्काची असून सदरचे क्षेत्र पूर्वी लागू असलेल्या,नागरी जमिन कमाल धारणा अधिनियम,1976 नुसार-----नागरी समूहात येत असल्याने मी/आम्ही नागरी जमिन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियमांतर्गत कलम 6(1) अन्वये विवरण पत्र सक्षम प्राधिकारी यांचे कडेस दाखल केलेले होते/नव्हते.

नागरी जमिन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियमांतर्गत दाखल विवरणपत्रावर कलम 8(4) नुसार निर्णय होवून ----- चौ.मी. क्षेत्र अनुज्ञेय व ----- चौ.मी.क्षेत्र अतिरिक्त घोषित केलेले आहे./सदर जागेवर कोणतेही अतिरिक्त क्षेत्र नाजकधा अधिनियमांतर्गत घोषित केले नाही.

प्रस्तुतचे क्षेत्र आता आम्हास विक्री करावयाचे/विकसित करावयाचे असून सदरचे क्षेत्र नागरी जमिन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम,1976 अंतर्गत्ा अनुज्ञेय /अतिरिक्त घोषित क्षेत्रापैकी आहे.या अनुषंगाने मी खालीलप्रमाणे वस्तुस्थिती शपथेवर जाहीर करित आहे.

1.प्रस्तुत अतिरिक्त घोषित क्षेत्रावर ना.क.ज.धा कलम 20/21 अन्वये योजना मंजूर आहे/नाही.
2.प्रस्तुत अतिरिक्त क्षेत्राबाबत र ना.क.ज. अधिनियम,1976 अन्वये कलम 10(3) व 10(5) खालील

कार्यवाही झाली नाही.

3.प्रस्तुत जमिनीबाबत कलम 34 अन्वये शासनाने कोणतेही आदेश पारीत केले नाहीत./पारीत केलेल्या आदेशानुसार दंडाची रक्कम भरली असून त्याअनुषंगाने कोणताही गुन्हा प्रलंबित नाही.

या शपथपत्र व बंधपत्रातील मजकूर हा खरा व बरोबर असून तो खोटा निघाल्यास अथवा भविष्यात कोणताही वाद निर्माण झाल्यास सदर जागेचे केलेले खरेदीविक्री व्यवहार/विकसन परवानगी रद्द करण्यास पात्र रहातील. मी/आम्ही भा.द.वि.संहिता,1860 च्या तरतूदीनुसार होणा-या शिक्षेस पात्र राहिन/ राहू. सदर गुन्हा हा फौजदारी स्वरूपाचा आहे,याची मला/आम्हाला जाणीव आहे. तसेच दिवाणी प्रक्रिया संहिता,1908 व अन्य प्रचलित कादयातील तरतूदीनुसार शासनाच्या होणा-या नुकसानाची भरपाई करण्यास मी व्यक्तीशः जबाबदार राहिल याची हमी या शपथपत्र व बंधपत्राद्वारे देत आहे.

हे शपथपत्र व बंधपत्र आज दि. रोजी लिहून दिले असे.

(शपथपत्र व बंधपत्र करून देणार)